



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

मे महिन्यातील कानांचा तपशील

ऊस

- मुरु ऊसासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात संजीवकांच्या चौथ्या फवारणीसाठी हेकटरी ३५० लिटर पाणी लागेत. त्याकरिता जी.ए. ३ जिब्रेलिक ॲसीड (४० पीपीएम) १५ ग्रॅम, ६ बी.ए. : ६ बेन्डिल अडेनाईन (४० पीपीएम) १५ ग्रॅम, ३७५० ग्रॅम १९:१९:१९, १३७ ग्रॅम चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य व १८७५ ग्रॅम सिलिकॉन (सिलिसायलिक ॲसिड) एकत्रित करून उसाच्या पानावर फवारणी करावी.
- सिंचनाची सोय असल्यास मुरु ऊसाची मोठी बांधणी करून घ्यावी.
- मुरु ऊसासाठी मोठया बांधणीच्या वेळी १०० किलो नव्र (२१७ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो स्प्युरेट ऑफ पोटेंश) प्रती हेकटरी घ्यावे.
- ऊसाला युरियाची मात्रा देताना निंबोळी पेडीची खुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे. किंवा निमकोटेड युरिया वापारावा.
- पूर्वाहानी आणि आडसाली ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असून उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
- खोडवा ऊसाला (खोडवा ठेवल्यानंतर १३५ दिवसांनी) पहारीच्या सहाय्याने रासायनिक खांचा दुसरा हमा म्हणजेच १२५ किलो नव्र (२७२ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो स्प्युरेट ऑफ पोटेंश) प्रती हेकटरी घ्यावा.
- काणी व गवताळ वाढीची बेटे समूल काढून नष्ट करावीत. ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाची सोय असल्यास १० ते २० आठवड्यांपर्यंतच्या मुरु खोडवा ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रती आठवडा प्रती एकरी ६.५ किलो युरिया, ४.५ किलो मोरो अपेनिअम फॉस्फेट व २ किलो पांढरे स्प्युरेट ऑफ पोटेंश ठिबक सिंचन प्रणालीमधून घ्यावीत.
- ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
- ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी घ्यावे.
- पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालीची पवव झालेली तसेच वाळलेली पाने काढू ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. जेणे करून पाण्याचे बांधीभवन कमी होवून जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.
- पिकास पाण्याचा ताण असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २% स्प्युरेट ऑफ पोटेंश व २% युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
- पाण्याची कमतरता असल्यास बांधीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८% केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
- ऊस पिक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठेल.
- शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेकटरी ५ ते ६ टन पाचताचे आच्छादन करून प्रती १ टन पाचतासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट व १ किलो पाचत कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
- मुरु ऊसासाठी मेच्या तिसऱ्या आठवड्यात संजीवकांच्या पाचव्या फवारणीसाठी हेकटरी ५०० लिटर पाणी लागेत. त्याकरिता जी.ए. ३ जिब्रेलिक ॲसीड (४० पीपीएम) २० ग्रॅम, ६ बी.ए. : ६ बेन्डिल अडेनाईन (४० पीपीएम) २० ग्रॅम, ५००० ग्रॅम १९:१९:१९, १२५० ग्रॅम चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य व २५०० ग्रॅम सिलिकॉन (सिलिसायलिक ॲसिड) एकत्रित करून उसाच्या पानावर फवारणी करावी.
- हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कुडलिंब, बोर, बाभूल या झाडांवर जेमा होणारे हुमणीचे भुंगे गोळा करून रोकल मिश्रीत पाण्यात टाळून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरित्या २-३ वेळा करावा.
- ऊसावरील कांडी किडीचा प्रादुर्भाव असल्यास ५ ट्रायकोकार्डस प्रती हेकटरी मोठया बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी १ महिन्यापर्यंत लावावीत.
- खवले किडीचा प्रादुर्भाव असल्यास प्रती हेकटरी मोनोक्रोटोफॉस ३६% एस.एल. प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

२१. ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव आढळल्यास इपिरिकॅनिया मेल्यॉनोल्युका या परोपजीवी मित्र किटकाचे ५००० जिवंत कोष अथवा ५०००० अंडीपूंज प्रती हेकटरी वापारावेत.

भुईनूग (उन्हाळी)

- भुईमूग पीक काढणीयोग्य तयार झाले म्हणजे पाने पिकली पृष्ठ लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते व टरफलाची आतील बाजू काळी किडीस रुक्क्षम भुईमूगाच्या शेंगा चांगल्या वाळवून साठवणूक करावी.

बागायती कापूस

- मे महिन्याच्या मध्यापर्यंत जमीन चांगली तापल्यानंतर २ ते ३ बघराच्या आडव्या व उभ्या पाळ्या देवून ढेकले फोइन शेत सपाट करून घ्यावे.
- शेवटच्या वर्खावाली अगोदर हेकटरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपेस्ट खत शेतात पसरावे.
- बीटी कपाशीसाठी पेरणीच्यावेळी हेकटरी ३१.२५ किलो नव्र, ६५ किलो स्फुरद, ६५ किलो पालाश घ्यावे.
- बिगर बीटी कपाशीसाठी पेरणीच्या वेळी हेकटरी २० किलो नव्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश घ्यावे.
- बीटी कपाशीची लागवड २० मे नंतर ९० सें. मी. X ९० सें. मी., किंवा १२० सें. मी. X ६० सें. मी. सन्या पाडून करावी.
- बागायती बिगर बीटी कपाशीची लागवड सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हासाठी मार्वचा पहिला पंधरवाडा, अहमदनगर जिल्हासाठी एप्रिलचा पहिला पंधरवाडा तर खानदेश, विर्भ मराठवाड्यातील जिल्हासाठी मे चा दुसरा पंधरवाडा या दरम्यान करावी.
- पेरणीपूर्वी एका पिशवीतील बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम अंडोटोबॅक्टर किंवा अंडोस्पिरीलम आणि २५ ग्रॅम स्फुरद विघ्यांवरे जिवाणू तसेच ५ ग्रॅम ट्रायकोडर्मीची बिजप्रक्रिया करून सन्या ओलावून पेरणी करावी.
- बीटी कपाशीभोवती ५ टके बिगर बीटी कपाशीची (रेफ्युजिया) लागवड करावी.
- पेरणीनंतर उगवणीपूर्वी पॅन्डीमिर्थेलिन ३० ई. सी. क्रियाशील घटक ५० ते ८० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.
- शेतात मित्रिकिंडीचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहुबाजूने तसेच कापसाच्या दर १० ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापवा पिके लावावी.
- लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी नांग्या भरून घ्याव्यात.

कडधान्य

मूग आणि उडिद

- पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी व कुळवच्या २ पाळ्या द्याव्यात, काडीकचरा वेचून घ्यावे.
- हेकटरी ५ टन शेणखत

तूर

- हेकटरी ५ टन कंपेस्ट / शेणखत टाकावे.
- पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी व कुळवच्या २-३ पाळ्या देऊन शेत पेरणीस तयार ठेवावे.

आत

- पूर्वमशागत : भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.
- सेंद्रीय खतांचा वापर : नांगरणीच्या वेळी हेकटरी १० मे.टन शेणखत अथवा कंपेस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून घावावी.

भात वाण निवड

नाव	वैशिष्ट्ये	उत्पादन (किं. /हे.)	
	धान्य	पेंडा	
इंद्रायणी	लांब, पातळ, सुवासिक दाण्यांची निमगरवी जात. करपा व खोड किडीस मध्यम प्रतिकारक	४५-५०	४९-५३

फुले समृद्धी	लांब, पातळ दाण्यांची निमगरवी जात. करपा व खोड किडीस मध्यम प्रतिकारक	४५-५०	४९-५३
भोगावती	लांब, पातळ, सुवासिक दाण्यांची निमगरवी जात. करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक	४०-४५	५०-५५
फुले राधा	मध्यम-बारीक, हळवा, करपा व कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक	३५-४०	४२-४५

नाचणी

- जमिनीचा प्रकार : उथळ
- जमिनीची खोली : २५-३० सें.मी.
- जमिनीचा पोत : वाळूमय ते पोयटा मिश्रण
- सामू : ६.० ते ७.३, विद्युत वाहकता : ०.१० - ०.४० डेसिसायमन / मिट्र
- शेतीची नांगरट करणे, कुळवणी करणे, शेतातील धसकटे वेचणे जमिनीची मशागत : पुर्वमशागत : एक नांगरणी उतारास आडवी आणि दोन कुळवणीच्या पाळ्या देणे. पेरणीपूर्वी मशागत करताना सेंद्रीय खताची मात्रा ५ टन/हेकटरी मिसळावे.

रब्बी ज्वारी

- पहिला पंधरवाडा - जमिनीची खोल नांगरट करावी.

बाजर